

**JHL/SJ/2025/86****December 23, 2025**

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051	BSE Limited, Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001
<b>Symbol: JUNIPER</b>	<b>Scrip Code: 544129</b>

**Sub.: Intimation of Newspaper Advertisements for Postal Ballot Notice****Ref.: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of Newspaper Advertisements pertaining to confirmation of the dispatch of Postal Ballot Notice, published in today's edition i.e. Financial Express (English) and Loksatta (Marathi).

The aforesaid Newspaper Publication is also available on Company's website at [www.juniperhotels.com](http://www.juniperhotels.com)

You are kindly requested to take the same on your records.

Thanking you,

**For Juniper Hotels Limited****Sandeep L. Joshi**  
**Company Secretary and Compliance Officer**

Encl: a/a



**Mayur Uniquoters Limited**  
Corporate Identification Number (CIN): L18101RJ1992PLC006952  
Registered Office: Village-Jaitpura, Jaipur-Sikar Road, Tehsil-Chomu, District-Jaipur-303704(Rajasthan), India  
Tel. No. 91-1423-224001 Fax: 91-1423-224420  
E-mail: secr@mayur.biz Website: www.mayuruniquoters.com

**SPECIAL WINDOW FOR RE-LODGE OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES**

Notice is hereby given to inform that in order to facilitate ease of investing for investors and to secure the rights of investors in the securities which were purchased by them, SEBI vide its circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025 has opened a special window for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026 only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected/returned/not attended to due to deficiency in the documents/process/or otherwise.

During this period, the securities that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests.

Shareholders are requested to act promptly within the specified timeline to avail of this opportunity by furnishing the necessary documents to the Company's RTA. Transfer request submitted after January 06, 2026, will not be accepted by Company/RTA.

In case of any queries or any clarification/assistance in this regard, the concerned investors are requested to contact to the RTA of our company: Registrar and Transfer Agent:

**Beetal Financial & Computer Services Pvt. Ltd.**  
Beetal House, 3rd Floor, 99, Madangir, Behind Local Shopping Centre, Near Dada Harsukhdas Mandir, New Delhi, Delhi, 110062  
Tel. : 011 - 29961281 / 29961282 | Fax. : 011 - 29961284  
Email: beetal@beetalfinancial.com; beetalrta@gmail.com  
Website: www.beetalfinancial.com

This is for your kind information

**For Mayur Uniquoters Limited**  
Kapil Arora  
Company Secretary & Compliance Officer  
M.No. ACS 57885

Place: Jaipur  
Date: December 22, 2025

## HSBC MUTUAL FUND NOTICE

Notice is hereby given that the Trustees of HSBC Mutual Fund have approved the declaration of dividends under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option of the following schemes of HSBC Mutual Fund:

Sr. No.	Scheme/ Plan/ Option	Quantum of Dividend (in ₹ per unit)	NAV of the IDCW Option (as on December 19, 2025) (in ₹ per unit)
1.	HSBC Credit Risk Fund - Regular Plan - IDCW Option	0.070	11.3564
2.	HSBC Credit Risk Fund - Direct Plan - IDCW Option	0.075	12.405
3.	HSBC Medium Duration Fund - Regular Plan - IDCW Option	0.060	10.5722
4.	HSBC Medium Duration Fund - Direct Plan - IDCW Option	0.070	11.6516
5.	HSBC Aggressive Hybrid Fund - Regular Plan - IDCW Option	0.190	28.1291
6.	HSBC Aggressive Hybrid Fund - Direct Plan - IDCW Option	0.215	33.6136
7.	HSBC Balanced Advantage Fund - Regular Plan - IDCW Option	0.122	19.2427
8.	HSBC Balanced Advantage Fund - Direct Plan - IDCW Option	0.143	22.9574
9.	HSBC Medium to Long Duration Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option	0.150	10.6552
10.	HSBC Medium to Long Duration Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option	0.195	10.699
11.	HSBC Conservative Hybrid Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option	0.330	17.2525
12.	HSBC Conservative Hybrid Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option	0.290	15.1841
13.	HSBC Equity Savings Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option	0.320	16.3695
14.	HSBC Equity Savings Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option	0.350	18.1345
15.	HSBC Gilt Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option	0.200	10.6479
16.	HSBC Gilt Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option	0.230	12.3826
17.	HSBC Corporate Bond Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option	0.200	11.1292
18.	HSBC Corporate Bond Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option	0.210	11.546
19.	HSBC Short Duration Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option	0.195	10.6311
20.	HSBC Short Duration Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option	0.215	11.5015
21.	HSBC Large Cap Fund - Regular Plan - IDCW Option	4.250	47.7425
22.	HSBC Large Cap Fund - Direct Plan - IDCW Option	4.250	45.19
23.	HSBC Arbitrage Fund - Regular plan - Quarterly IDCW Option	0.22	10.9392
24.	HSBC Arbitrage Fund - Direct plan - Quarterly IDCW Option	0.25	11.1253

Record Date: December 26, 2025. Face Value: Rs 10 per unit

The above dividend is subject to availability of distributable surplus and may be lower to the extent of distributable surplus available on the record date. **Pursuant to payment of dividend, the NAV of the IDCW option of the above-mentioned schemes/ plans will fall to the extent of dividend distribution and statutory levy, if any.**

All the unitholders of the above schemes whose names appear on the register of unitholders as on the record date will be eligible to receive the dividend.

For & on behalf of **HSBC Asset Management (India) Private Limited**  
(Investment Manager to HSBC Mutual Fund)

Sd/-  
Authorised Signatory  
Mumbai, December 22, 2025



**Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.**

HSBC Asset Management (India) Private Limited, 9-11 Floors, NESCO IT Park, Building no. 3, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063, India.  
Email: investor.line@mutualfunds.hsbc.co.in, Website: www.assetmanagement.hsbc.co.in  
Customer Service Number - 1800 200 2434/ 1800 4190 200  
Issued by HSBC Asset Management (India) Private Limited  
CIN-U74140MH2001PTC134220

**Himadri Speciality Chemical Ltd**  
CIN: L27106WB1987PLC042756  
Regd. Off: 23A, Netaji Subhas Road, 8th Floor, Kolkata - 700 001  
Corp. Off: 8, India Exchange Place, 2nd Floor, Kolkata- 700 001  
E-mail: investors@himadri.com; Website: www.himadri.com  
Ph. No.: (033) 2230-9953

**NOTICE TO SHAREHOLDERS**

Notice is hereby given that Pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, the Company has opened a special window exclusively for the re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected / returned / not attended due to the deficiency in the documents/process/or otherwise.

**Key Details:**

Window for re-lodgement	07 July 2025 to 06 January 2026
Who Can re-lodge the transfer requests ?	Investor whose transfer deeds were lodged prior to April 2019 and rejected /returned due to deficiency in the documents.
How to re-lodge the transfer requests ?	Submit original transfer documents, along with corrected or missing details to the Registrar and Share Transfer Agent: <b>M/s. S.K. Infosolutions Pvt. Ltd., D/42, Katju Nagar Colony, Ground Floor, Near South City Mall, PO &amp; PS - Jadavpur, Kolkata-700032</b> Tel.: 033 24120027 / 033-24120029 Email: skcdilip@gmail.com

During this period, the securities that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode. Investors must have a demat account and provide its Client Master List (CML), along with the transfer documents and share certificate, while re-lodging the transfer request with RTA.

**For Himadri Speciality Chemical Ltd**  
Sd/-  
Monika Saraswat  
Company Secretary & Compliance Officer  
ACS: 29322

Place: Kolkata  
Date: 23-12-2025

**KARNATAKA CO-OPERATIVE MILK PRODUCERS' FEDERATION LIMITED**  
KMF Complex, Dr. M.H. Marigowda Road, DRC Post, Bengaluru-560 029.  
Phone : 26096832 / 910 Fax : 080-25536105 E-mail : purchase@kmf.coop

IFT No. KMF/PUR/Tender-871/2025-26 Date: 23.12.2025

**SHORT TERM TENDER NOTIFICATION**  
[Through KPP Portal only]

The Karnataka Milk Federation Ltd., Bangalore invites tenders from eligible tenderers for providing services for the following item:

Sl. No.	Description	Quantity	EMD (Rs.)
1	Providing service for IPL 2026 RCB official partnership association under Milk & Milk Products and Ice cream category.	Single job work as detailed in tender document	13,00,000/-

Tender Document may be downloaded from e-procurement website <http://kppp.karnataka.gov.in>

Date of commencement of Tender : **From 23.12.2025**. Pre-bid Meeting Date: **30.12.2025 at 11.00 AM**. Last date for Uploading of Tender : **on or before 06.01.2026 up to 5.00 PM**. Date of opening of Tech. Tender: **on 07.01.2026 at 5.05 PM**. Date of Commercial bid opening : **After technical evaluation.**

Other details can be seen in the tender documents.

**For Karnataka Milk Federation Limited**  
Sd/- Director [Purchase]

**VEDAVAAG SYSTEMS LIMITED**  
Regd. Off: 1-89/G/113 NR, 3rd Floor, Park View, Gafoor Nagar, Madhapur, Hyderabad, Shaikpet, Telangana, India, 500081 Ph: +91 70324 95959  
E-mail: info@vedavaag.com CIN: L72200TG1998PLC029240

**NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE COMPANY**

**For transfer of shares to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account (As per Section 124(6) of the Companies Act, 2013)**

In terms of requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the Company is required to transfer the shares, in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years, to the IEPF Account established by the Central Government.

A separate communication shall be sent to all the Shareholders, who have not encashed the final dividend for the financial year 2016-17 and 2017-18 and all the subsequent dividends declared and paid by the Company, which are liable to be transferred to IEPF Account as per the said Rules.

A list of such shareholders who have not encashed their dividends for seven consecutive years and whose shares are therefore liable for transfer to the IEPF Account is available on the website of the Company at <https://www.vedavaag.com>

Shareholders are requested to forward the requisite documents, as per the above-mentioned communication, to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), to claim the unclaimed dividend amount and shares. Notice is hereby given that in the absence of receipt of a valid claim by the Shareholders, the Company would be transferring the said shares to IEPF Account without further notice in accordance with the requirement of the said Rules.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Please note that after such transfer, Shareholders/Claimants can claim the transferred shares along with dividends from the IEPF Authority, for which details are available at [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in).

For any information/clarifications on this matter, the concerned Shareholders/Claimants may write to the Company at [cs@vedavaag.com](mailto:cs@vedavaag.com) or to the RTA, M/s. VENTURE CAPITAL & CORPORATE INVESTMENTS PRIVATE LIMITED, Address: "Aurum", Door No.4-50/P-II/57/4F & 5F, Plot No.57, 4th & 5th Floors, Jayabheri Enclave Phase - II, Gachibowli, Hyderabad - 500032, Telangana, India, Contact No.: 040-23818475/23868257/35164940, E-mail ID: [investor.relations@vccipl.com](mailto:investor.relations@vccipl.com).

**For Vedavaag Systems Limited**  
Sd/-  
J Murali Krishna  
Managing Director  
DIN: 00016054

Place: Hyderabad  
Date: 22-12-2025

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT IN COMPLIANCE WITH SEBI CIRCULARS ONLY AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES NOR IS IT A PROSPECTUS ANNOUNCEMENT

**SEKSARIA FINANCE LIMITED**  
CIN: U67110MH2021PLC358689  
REGD OFFICE: 5th Floor, Seksaria Chambers, 139, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400001  
EMAIL: [finance@seksaria.in](mailto:finance@seksaria.in) WEBSITE: [www.seksariafinance.com](http://www.seksariafinance.com) TEL: 022 40500900

**PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE SHAREHOLDERS OF SEKSARIA FINANCE LIMITED**

STATUTORY ADVERTISEMENT ("ADVERTISEMENT") ISSUED IN COMPLIANCE WITH PARA 5 OF PART II(A) OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA ("SEBI") MASTER CIRCULAR NO. SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/93 DATED JUNE 20, 2023, AS AMENDED FROM TIME TO TIME, READ WITH RULE 19(7) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATIONS) RULES, 1957, AS AMENDED FROM TIME TO TIME ("SCRR") PURSUANT TO GRANT OF RELAXATION BY SEBI VIDE ITS LETTER DATED OCTOBER 15, 2025 FROM THE APPLICABILITY OF RULE 19(2)(B) OF SCRR, PURSUANT TO SCHEME OF ARRANGEMENT AMONGST ISHWARSHAKTI HOLDINGS & TRADERS LIMITED AND SEKSARIA FINANCE LIMITED AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS AND CREDITORS.

THIS PUBLIC ANNOUNCEMENT DOES NOT RELATE TO ANY ISSUANCE / SALE OF EQUITY SHARES. NO OFFER IS BEING MADE TO THE PUBLIC OR ANY OTHER CATEGORY OF INVESTORS PURSUANT TO THIS PUBLIC ANNOUNCEMENT, NOR IS IT SOLICITING AN OFFER TO BUY SECURITIES IN ANY JURISDICTION.

Information Memorandum have been posted on the Company's website at <https://seksariafinance.com/wp-content/uploads/shared-files/Seksaria-Finance-Ltd-Advertisement-Information-Memorandum.pdf> and can be accessed by scanning the QR Code

**For Seksaria Finance Limited**  
Aparna Seksaria  
Managing Director  
DIN: 05144690

Place: Mumbai  
Date: December 23, 2025

**MUTUALFUNDS**  
Sahi Hai

**uti**  
UTI Mutual Fund  
Hag, ek behtar zindagi ka.

**Notice For Declaration of Income Distribution Cum Capital Withdrawal**

Sr. No.	Scheme Name	Quantum of IDCW (Gross Distributable Amt) *	Face Value (Rs. per unit)	NAV as on December 19, 2025 (per unit)
		%	Rs. per unit	Plan/Option
1	UTI Low Duration Fund	0.75%	7.5000	Regular Plan - Quarterly Payout of IDCW Option
2	UTI Ultra Short Duration Fund	0.75%	7.5000	Regular Plan - Quarterly Payout of IDCW Option
3	UTI Floater Fund	0.75%	7.5000	Direct Plan - Quarterly Payout of IDCW Option
4	UTI Floater Fund	0.75%	7.5000	Regular Plan - Quarterly Payout of IDCW Option
5	UTI Conservative Hybrid Fund	14.00%	1.40	Regular Plan - Flexi Payout of IDCW Option
6	UTI Conservative Hybrid Fund	14.00%	1.40	Direct Plan - Flexi Payout of IDCW Option

Record date for all the above mentioned schemes/plans will be **Friday, December 26, 2025** \*Distribution of above IDCW is subject to the availability of distributable surplus as on record date. Income distribution cum capital withdrawal payment to the investor will be lower to the extent of statutory levy (if applicable). Income distribution will be made, net of tax deducted at source as applicable.

**Pursuant to payment of IDCW, the NAV of the income distribution cum capital withdrawal options of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).**

Such of the unitholders under the income distribution cum capital withdrawal options whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each income distribution cum capital withdrawal shall be entitled to receive the income distribution cum capital withdrawal so distributed. The reinvestment, if any, shall be treated as constructive payment of IDCW to the unitholders as also constructive receipt of payment of the amount by the unitholders. No load will be charged on units allotted on reinvestment of IDCW.

**Mumbai - December 22, 2025** **Toll Free No.: 1800 266 1230** **Website: www.utimf.com**

**REGISTERED OFFICE:** UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: [invest@uti.co.in](mailto:invest@uti.co.in), [CIN:L65991MH2002PLC137867].  
For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/NISM certified Mutual fund distributor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

**Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.**



### विरार येथे मोटरमनचा अपघाती मृत्यू

**मुंबई :** विरार रेल्वे स्थानक परिसरात ‘शॉटिंग ड्यूटी’ करताना भरधाव ‘गोल्डन टेम्पल मेल’ ची धडक बसल्याने मोटरमन दिलीप कुमार साहू यांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी २.३०

वाजल्यापासून विरार-डहाणू लोकलचा एक रेक विरार स्थानकातील फलाट क्रमांक ४-ए वर आणला जात होता. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या कामादरम्यान दिलीप कुमार साहू हे त्यासाठी शॉटिंगचे काम करत असताना रेल्वे रूळ ओलांडत होते. त्यावेळी मेलची धडक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी पोहोचले. कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याने साहू यांच्या अंत्यसंस्कारांसाठी मदत म्हणून ३० हजार रुपये आणि तातडीची मदत म्हणून २५ हजार रुपये कुटुंबाला सुपुर्द करण्यात आले. शट विमा योजनेचे ६० हजार रुपये, सद्बचना निधी म्हणून २५ लाख व इतर निधी देण्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू केली आहे. कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येईल, अशी माहितीही पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्याने दिली.

### फटाका कारखान्यात स्फोट; दोन ठार



**सांगली :** भाळवणी ( ता. खानापूर ) येथे सोमवारी सकाळी फटाका कारखान्यात शोभेच्या दारूचा भीषण स्फोट होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला. स्फोटामुळे पाच किलोमीटर परिसरात जमीन हादरली, तर गावातील काही घरांच्या खिडक्यांच्या आणि मोटारींच्या काचा फुटल्या. विट्याजवळ असलेल्या भाळवणी बसस्थानकाजवळ मुल्ला फायर वक्सं हा शोभेची दारू तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या वेळी आफताब मन्सूर मुल्ला ( वय ३०, रा. भाळवणी ) आणि अमिर अमर मुलाणी ( वय ४० रा. चिंचणी -अंबक ) हे दोघे शोभेची दारू बनवण्याचे काम करत होते. या वेळी अचानक साठवलेल्या दारूच्या स्फोट झाला. यामध्ये आफताब आणि अमिर हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना सांगलीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी दोघांचाही मृत्यू झाला. स्फोटामुळे फटाकेनिर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या शेडवरील लोखंडी पत्रे उडून घटनास्थळापासून चारशे ते पाचशे फुटांवर पडले. विटा नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.

### डोंबिवलीत इमारतीचा सज्जा कोसळला



**डोंबिवली :** डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावरील छेद रस्त्यावर एचडीएफसी बँकेसमोरील लक्ष्मी सागर या धोकदायक इमारतीचा सज्जा सोडल्याचा रानी कोसळला. हा रस्ता वाहन वर्दळीसाठी बंद असल्याने जीवितहानी टळली. या इमारतीत दोन कुटुंबे राहत होती. त्यांना पातळीचा अग्निशमन पथकांनी तातडीने बाहेर काढले. लक्ष्मी सागर इमारतीत टपाल कार्यालय असून इमारतीच्या निवाऱ्याचे छत काही ठिकाणी तुटताना मोठा आवाज झाला. सज्जा कोसळताच इमारत कोसळण्याच्या भीतीने आजूबाजूच्या दुकानदारांनी दुकाने बंद करून तेथून पळ काढला. ही माहिती मिळताच पालिकेच्या फ प्रभागचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर आपल्या आपत्कालीन पथकांसह तातडीने घटनास्थळी आले. अग्निशमन पथकांचा या इमारतीमधील कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढले.

# ‘सीबीआय’ चौकशीची मागणी फेटाळली

**उच्च न्यायालयाचा लवासाप्रकरणी पवार कुटुंबीयांना दिलासा**

### लोकसत्ता प्रतिनिधी

**मुंबई :** पुण्यातील लवासा प्रकल्पाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. या याचिकेवर सोमवारी निर्णय देताना, ती फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

याचिकेतील मागणीबाबत दिवाणी अधिकारक्षेत्राचा वापर करून पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत ( सीआरपीसी ) प्राथमिक माहिती अहवाल ( एफआयआर ) दाखल करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते, हे दाखवणारी कोणतीही कायदेशीर तरतूद दाखवून देण्यात याचिकाकर्ते



प्रकल्पामुळे सरकारला पाच ते दहा हजार कोटींचे नुकसान झाले. शिवाय, पुणे पोलीस आयुक्तांनी २०१८ मध्ये आपण केलेली तक्रार पौड पोलिसांकडे पाठवली. पौड पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाल्यामुळे मे २०२२ मध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यावरही काहीच कारवाई न झाल्याने अखेर फौजदारी जनहित याचिका केली, असा दावाही याचिकाकर्त्यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यावी मागणी करताना केला होता.

अपयशी ठरले आहेत. शिवाय, यापूर्वी दिवाणी स्वरूपाची जनहित याचिका निकाली काढताना संबंधित खंडपीठाच्या निरीक्षणांच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देता येणार नाहीत, असेही मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवताना स्पष्ट केले होते. तत्पूर्वी, या निकालाच्या निष्कर्षांचा

### याचिकाकर्त्यांचा दावा काय ?

भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅंग) आणि लोकायुक्तांनी लवासाप्रकरणी दिलेल्या अहवालाकडेही दुर्लक्ष केले. लोकायुक्तांच्या अहवालानुसार, या प्रकल्पामुळे सरकारला पाच ते दहा हजार कोटींचे नुकसान झाले. शिवाय, पुणे पोलीस आयुक्तांनी २०१८ मध्ये आपण केलेली तक्रार पौड पोलिसांकडे पाठवली. पौड पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाल्यामुळे मे २०२२ मध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यावरही काहीच कारवाई न झाल्याने अखेर फौजदारी जनहित याचिका केली, असा दावाही याचिकाकर्त्यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यावी मागणी करताना केला होता.

आधार देऊन प्रकल्पाच्या बेकायदा परवानग्यांबद्दल शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीबीआयला देण्याची मागणी नाशिकस्थित याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद करताना केली होती. तसेच, या मागणीसाठी नवी याचिका का केली, हे न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला होता.

# मूत्रपिंड विक्री प्रकरणातील मुख्य दलालास अटक

### डॉक्टर असल्याचे भासवून गरिबांची फसवणूक

### लोकसत्ता वार्ताहर

**चंद्रपूर :** मूत्रपिंड विक्री प्रकरणातील मुख्य दलाल डॉ. कृष्णा याला विशेष तपास पथकाने सोलापूर येथून अटक केली. डॉ. कृष्णा नावाने वावरत असलेल्या या दलालाचे खरे नाव मल्लेश, असे आहे. तो अभियंता असल्याचे सांगितले जाते.

कापड व्यवसायात अपयश आल्याने मल्लेशने स्वतः आठ लाखोंत मूत्रपिंड कंबोडियात विकले. तो आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या गरिबांचा शोध घ्यायचा आणि त्यांना मूत्रपिंड विक्रीसाठी प्रोत्साहन द्यायचा. या प्रकरणात आणखी बरेच

### तपासाबद्दल गोपनीयता

पोलिसांनी तपासाबद्दल गोपनीयता पाळली असून एक पथक कोलकता, एक हरियाणा आणि इतरत्रही गेल्याचे सांगण्यात येते. मल्लेशला रविवारी ताब्यात घेऊन सोमवारी पहाटे चंद्रपुरात आणण्यात आले. कुडे याला ‘व्हिडीओ कॉल’ करून ओळख पटवण्यात आली. सोमवारी पोलिसांनी मल्लेशला ब्रम्हपुरी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पीडित असल्याची शक्यता आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या मल्लेशला पोलिसांनी अटक केली.

नागभीड तालुक्यातील मिथूर येथील रोशन कुडे या पीडित

# पुणे-मुंबईदरम्यान तिसऱ्या ‘द्रुतगती’चे काम मार्चपासून

### लोकसत्ता प्रतिनिधी

**मुंबई :** पुणे-बंगळूर द्रुतगती मार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार असून, याअंतर्गत पुणे-मुंबई असा तिसरा द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे-मुंबई तिसऱ्या द्रुतगती मार्गातील पागोटे ते चौक अशा ३० किलोमीटर भागातील ७०



टक्के भूसंपादन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पूर्ण केले आहे. या

# बिबट्याच्या अपघाताची अफवा

**शहापूर :** मुंबई - नाशिक महामार्गावरील वेहळोली फाट्याजवळ मोटारीने बिबट्याला धडक दिल्याचे संदेश आणि चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. परंतु, ही अफवा असल्याचे स्पष्टीकरण वनविभागाने दिले आहे. तसेच बिबट्याचा छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून बनविण्यात

आले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे. शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई - नाशिक महामार्गावरील वेहळोली फाटा येथे १८ डिसेंबरला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मोटारीची बिबट्याला धडक बसल्याचे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते.

<b>फॉर्म आरएएससी – ४</b>	
राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण (कंपनीच्या भाग भांडवलत घट करण्याची प्रक्रिया) नियम, २०१६ च्या नियम ३ (३) नुसार)	
<b>राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ यांच्या समक्ष कंपनी याचिका क्र. २७७ /२०२५</b>	
कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद ६६ सहवाचन राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण (कंपनीच्या भाग भांडवलत घट करण्याची प्रक्रिया) नियम, २०१६ च्या प्रकरणी आणि	
ग्रींडास ट्रेडिंग अँड एजन्सीज लिमिटेड व त्यांच्या भागधारकांच्या भागभांडवलत घट करण्याच्या प्रकरणी ("याचिकाकर्ती कंपनी")	
<b>ग्रींडास ट्रेडिंग अँड एजन्सीज लिमिटेड</b>	)
कंपन्या कायदा, १९५६ अंतर्गत संस्थापित एक कंपनी,	)
सीआयएस: L99999MH1981PLC409018 त्यांच्या	)
नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता <span> </span> : ११७, पहिला मजला,	)
हवटाऊन सेक्टर-१९, एन. एस. फडके मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई,	)
महाराष्ट्र - ४०००६९, भारत.	) ..... याचिकाकर्ती कंपनी
<b>सूचनेचे प्रकाशन</b>	
याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे प्रत्येकी रु. १/- ( रुपये एक मात्र ) च्या १३,०६,००,००० समभागामध्ये विभाजित रु. १३,०६,००,०००.०० ( रु. तेरा कोटी सहा लाख मात्र ) चे समभाग भांडवल रु. ११,७५,४०,०००.०० ( रु. अकरा कोटी पंचाशत लाख चाळीस हजार मात्र ) मूल्याच्या संवचित हानीअंतर्गत (नका व तोटा पत्रकाची डेबिट बॅलन्स ) निर्लिखित करून प्रत्येकी रु. १/- ( रुपये एक मात्र ) मूल्याच्या १,३०,६०,०००.०० समभागामध्ये विभाजित रु. १,३०,६०,०००.०० ( रु. एक कोटी तीस लाख साठ हजार मात्र ) इतक्या पूर्णतः प्रदानित समभाग मूल्यामध्ये घट करण्याच्या निश्चितिकरिता दि. ०१.१२.२०२५ रोजी मुंबई खंडपीठ येथील न्यायाधिकरणाकडे अर्ज / याचिका सादर करण्यात आली होती व सुनावणी दि. ०४.१२.२०२५ रोजी निश्चित करण्यात आली होती. अशी घट हीकंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ६६ व अन्य लागू तरतुदी, काही असल्या संथांअंतर्गत दि. ३१.०८.२०२५ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित त्याची वित्तीय अहवालावर आधारित रु. १२,९९,०४,०२२.०० ( रु. बारा कोटी नवपन्नास लाख चार हजार बावीस मात्र ) च्या नका व तोटा पत्रकातील डेबिट बॅलन्स ( अर्थात संवचित हानी ) निर्लिखित करून प्रभावी करण्यात येईल. कोणाहीकडून कोणाहीही हक्क प्राप्त न झाल्यास, सदर भाग भांडवलत घट करण्यासंदर्भत कोणतीही हक्क नाही असे समजण्यात येईल.	
याचीही नोंद घ्यावी की सदर सुनावणीकरिता सदर सुनावणी दि. ०७.०४.२०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे ज्या दिवशी न्यायाधिकरण याचिकेची सुनावणी करतील. कोणाही व्यक्तीस उपस्थित राहावयाचे असल्यास, त्यांनी त्यांच्या हक्कनिष्पेक्षते, काही असल्यास, वित्ती सादर करावी.	
<b>दिनांक<span> </span>: २२.१२.२०२५</b>	<b>अहमद चुवानवाला अँड कं. करिता याचिकाकर्त्या कंपनीचे वकील</b>
<b>ठिकाण<span> </span>: मुंबई</b>	

<b> <div><div><span><span></span></span></div><span><b>JUNIPER</b></span></div> <div>HOTELS</div></b>	
<b>नोंदणीकृत कार्यालय<span> </span>:</b> ऑफ व्हेस्टर्न एक्सप्रेस हाव्से, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०५५, भारत.	
<b>दूर:</b> ०२२-६६७६१०००/१०१२ <b>वेबसाइट<span> </span>:</b> <b>www.juniperhotels.com</b>	
<b>सीआयएन<span> </span>:</b> L55101MH1985PLC152863	
<b>टपाली मतदानाची सूचना</b>	
सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३, सुधार्तित केल्यानुसार ("कायदा") चे अनुच्छेद १०८ व अनुच्छेद ११० च्या तरतुदी तसेच अन्य लागू तरतुदी सहवाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४, सुधार्तित केल्यानुसार ("व्यवस्थापन नियम" ), कांपीट कमाकात्र मजालव, भारत सरकार यांच्याद्वारे जारी संस्थापण परिपत्रक क्र. ०९/२०२४, दि. १९.०९.२०२४ समवेत सर्वसाधारण परिपत्रक क्र. १०/२०२०, दि. ०८.०४.२०२० व १७/२०२०, दि. १२.०४.२०२० सहवाचन अन्य परिपत्रके ("एसएस-२") तसेच अन्य लागू कावदे, नियम व विनियमन (यामध्ये वेळोवेळी लागू कोणत्याही वेधाकित सुधारणा वा पुरालिनिमय बांचा समावेश) बांच्या अनुपालनांतर्गत दूरस्थ ई-मतदान ("ई-मतदान") प्रक्रियेद्वारे खालील <i><b>विशेष ठराव</b></i> ावर ज्युनिपर हॉटेल्स लिमिटेडच्या ("कंपनी") सभासदांची मंजुरी प्राप्त कायबावी आहे.	
सदर सूचना कंपनीची वेबसाइट <a href="http://www.juniperhotels.com">www.juniperhotels.com</a> , बीएसई लिमिटेड ("बीएसई") <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> वर, व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ("एनएसई") वेबसाइट <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> वर तसेच नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") वेबसाइट <a href="http://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> वरील उपलब्ध आहे.	
एससी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत, कंपनीने दि. १९.१२.२०२५ ("निर्धारित अंतिम मतदान") रोजीनुसार ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी वॉटिस्मिटेडस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना कंपनीने स्पष्टिकरण अहवालासमवेत टपाली मतदान सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रतींची पाठवणी सोमवार, दि. २२.१२.२०२५ रोजी पूर्ण केली आहे.	
सदर सूचना कंपनीची वेबसाइट <a href="http://www.juniperhotels.com">www.juniperhotels.com</a> , बीएसई लिमिटेड ("बीएसई") <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> वर, व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ("एनएसई") वेबसाइट <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> वर तसेच नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") वेबसाइट <a href="http://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> वरील उपलब्ध आहे.	
एससी परिपत्रकांच्या तरतुदीनुसार सभासदांची संमती वा विरोधाचा पत्रव्यवहार केवळ ई-मतदान प्रणालीद्वारे होईल. निर्धारित अंतिम तारखेस सभासदांद्वारे धारण केलेल्याकंपनीच्या सभाभागांचा आधारवार सभासदांचा मतदान हक्क गमला जाईल. निर्धारित अंतिम तारखेस कंपनीचा भागधारक नसलेल्या व्यक्तीने सदर टपाली मतदानाची सूचना केवळ माहितीसाठी समजावी.	
आपल्या सर्व सभासदांना ई-मतदान सुविधा पुरविण्यासाठी कंपनीने नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") ची सेवा नेमली आहे. आगामी मतदानाची विस्तृत प्रक्रिया टपाली मतदान सूचनेच्या टोपणपत्रे मनुू आहे. ई-मतदान कालावधी खालीलप्रमाणे आहे <span> </span> :	
<b>ई-मतदान प्रारंभ</b>	मंगळवार, दि. २३.११.२०२५ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.)
<b>ई-मतदान समाप्ती</b>	बुधवार, दि. २१.०१.२०२६ रोजी सांय. ५.०० वा. (भा. प्र. वे.)
सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, बुधवार, दि. २१.०१.२०२६ रोजी स. ५.०० वा. भा. प्र. वे.) पर्यंत सभासदां पत्रवणी नसेल. व तत्परचात ई-मतदानाचे मोड्युल अकार्यक्षम करण्यात येईल.	
काही शंका असल्यास <a href="http://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> च्या download section वर उपलब्ध सभासदांकडरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदसंकिताचे e-voting manual वाचावे किंवा ०२२ - ४८८६ ७००० वर संपर्क साधावा किंवा <a href="mailto:evoting@nsdl.com">evoting@nsdl.com</a> येथे विनंती पाठवावी.	
<b>ज्युनिपर हॉटेल्स लिमिटेड करिता</b>	
<b>सही/-</b>	
<b>संदीप एल. जोशी</b>	
<b>कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी</b>	

# दहा शहरांतील सर्वेक्षणाचे निष्कर्ष तेरावं वरीस व्यसनांचं!

### लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

**मुंबई :** देशातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये तंबाखू, धूम्रपान, मद्यपान तसेच अमली पदार्थांचे व्यसन सरासरी १३ व्या वर्षीच सुरू होत असल्याचे धक्कादायक वास्तव एका अभ्यासातून समोर आले आहे. ‘एम्स दिल्ली’च्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासात भारतातील १० प्रमुख शहरांतील ५,९२० शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.

यात आठवी, नववी, अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या मुलांनी

लहान वयातच व्यसनांचा अनुभव घेतल्याचे निदर्शनास आले. त्यातही अशा पदार्थांच्या वापराची सुरुवात होण्याची सरासरी वयोमर्यादा १२.९ वर्षे असल्याचे नोंदवण्यात आले. विशेष म्हणजे, इन्हेलंट्स (श्वसनाद्वारे घेतले जाणारे पदार्थ) वापरण्याचे वय सर्वात कमी असून ते सरासरी ११.३ वर्षे असल्याचे आढळले. त्यानंतर हेराॅइन (१२.३ वर्षे) आणि वैद्यकीय औषधांचा गैरवापर (१२.५ वर्षे) यांचा क्रम लागतो. त्यातही १५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी आयुष्यात कधी ना कधी व्यसन केल्याचे मान्य केले.

## शालेय परिसरातच अमली पदार्थांची उपलब्धता

शासनाने शाळांच्या शंभर मीटर परिसरात पान तंबाखूची दुकाने असू नयेत, असे आदेश काढले असले तरी त्याचे प्रभावी पालन होताना दिसत नाही. पोलिसांकडूनही याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही. शालेय व महाविद्यालयीन परिसरात केवळ तंबाखूजन्य पदार्थच नव्हे, तर अमली पदार्थही उघडपणे मिळतात असे सूत्रांचे म्हणणे आहे.

# ठाणे महानगरपालिका, ठाणे

## शुद्धीपत्र

ज्याअर्थी, जा.क्र.ठामपा/मुख्या-१/निवि-३४/आयुक्त-४८४, दिनांक १८.१२.२०२५ नुसार

मा. राज्य निवडणूक आयोगाने त्यांचे आदेश क्रमांक रातिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.८०/क्रा-५, दिनांक १५.१२.२०२५ अन्वये निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करून तो अधिसूचित करणेबाबत निर्देश दिलेले होते. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची प्रकरण १ निवडणूक नियमाखालील नियम ८ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक -२०२५ साठी प्रभाग क्र.१ ते ३३ च्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम व निवडणूक निर्णय अधिकारी/सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नाव, हुद्दा व त्यांचे कार्यालयाचा पत्ता दि.१८.१२.२०२५ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग २ मध्ये अधिसूचित केली आहे आणि ज्याअर्थी, सदर राजपत्रात दुरुस्ती करणे आवश्यक आहे

मी, सौरभ राव, महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे सदर राजपत्रातील दुरुस्तीसाठी खालीलप्रमाणे शुद्धीपत्र प्रसिध्ध करीत आहे.

प्रस्तुत, सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय खालीलप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे नामनिर्देशनपत्र देणे, स्वीकारणे, नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे तसेच निवडणूक चिन्हांचे वाटप करणे व निवडणुकी संदर्भातील इतर सर्व कामकाज पार पाडण्याची कार्यवाही करण्यात येईल.

निवडणूक निर्णय अधिकारी/सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नाव, हुद्दा व त्यांचे कार्यालयाचा पत्ता खालीलप्रमाणे आहे :-

### पूर्वीचा मजकूर

अ. क्र.	निवडणूक निर्णय अधिकारी	सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी १, २ व ३	नेमून दिलेले प्रभाग	प्रभाग समिती	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचा पत्ता
५.	श्रीम. प्रज्ञा सावंत सहा.नोंदणी महानिरिक्षक,का.अ .क्र.१३ प्रधान मुद्रांक जिल्हा कार्यालय, अंधेरी ( ९८९२८४३७९१)	१. श्री. डी.बी.पैठणकर निवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय, ठाणे (९९६७८३९५११) २. श्री. महेश जामनोर, सहाय्यक आयुक्त, ठा.म.पा. (९८२३५८५६२८) ३. श्री. विवेकानंद रघुनाथ कारंडे कार्यकारी अभियंता, ठा.म.पा. (९१६७२५१०२९)	१९, २०, २१, २२	नोपाडा-कोपरी प्रभाग समिती	दादोजी कोर्डेदेव स्टेडीयम,बिलियर्डस सेक्शन पहिला मजला महागिरी, ठाणे (प.)

या एवजी खालीलप्रमाणे सुधारीत दुरुस्त मजकूर वाचण्यात यावा.

अ. क्र.	निवडणूक निर्णय अधिकारी	सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी १, २ व ३	नेमून दिलेले प्रभाग	प्रभाग समिती	निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचा पत्ता
५.	श्रीम. प्रज्ञा सावंत सहा.नोंदणी महानिरिक्षक,का.अ .क्र.१३ प्रधान मुद्रांक जिल्हा कार्यालय, अंधेरी (९८९२८४३७९१)	१. श्री. डी.बी.पैठणकर निवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय, ठाणे (९९६७८३९५११) २. श्री. महेश जामनोर, सहाय्यक आयुक्त, ठा.म.पा. (९८२३५८५६२८) ३. श्री. विवेकानंद रघुनाथ कारंडे कार्यकारी अभियंता, ठा.म.पा. (९१६७२५१०२९)	१९, २०, २१, २२	नोपाडा-कोपरी प्रभाग समिती	नोपाडा कोपरी प्रभाग समिती ठाणे महानगरपालिका, ठाणे, गावदेवी भाजी मार्केट, पहिला मजला, स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम) व स्ट्रॉगरूम, साहित्य वाटप-स्विकृती, मतमोजणी करीता पत्ता :-विद्या प्रसारक मंडळाचे पॉलिटेक्निकल कॉलेजची इमारत (ठाणा कॉलेज), तळमजला, ठाणे (प)

ठिकाण : ठाणे

दिनांक :- २२.१२.२०२५

ठाणे/पिआरओ/निवडणूक/१०६०/२०२५-२६

दि:२२.१२.२०२५

Pls visit our official web-site

www.thanecity.gov.in

सही/-

सौरभ राव, भा.प्र.से

निवडणूक अधिकारी तथा  
प्रशासक तथा महापालिका आयुक्त,  
ठाणे महानगरपालिका, ठाणे.

अनधिकृत बांधकामाला आळा घाला..

अनधिकृत बांधकाम दिसल्यास प्रभाग समितीत तक्रार करा !